



6th August, 2022

The Manager
BSE Limited
Corporate Relationship Department
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400 001.

The Manager
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
Bandra - Kurla Complex, Bandra (E),
Mumbai – 400 051.

BSE Scrip Code No. 524280

NSE Symbol : KOPRAN

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement - Notice of 63rd Annual General Meeting to be held through VC/ OAVM, Book Closure and Final Dividend

In compliance to Regulations 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of public notice on the subject matter, published by way of newspaper advertisement on Friday, 5th August, 2022 in the following newspapers:

1. Business Standard (English newspaper)
2. Tarun Bharat (Marathi Newspaper)

The above information is also available on the website of the Company at www.kopran.com.

Please take the same on record.

Regards,

For Kopran Limited



Sunil Sodhani
Company Secretary & Compliance Officer
Membership No. FCS 3897



KOPRAN LTD.: Parijat House, 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400 018. P. B. No. 9917, Tel.: (022) 4366 1111
Fax: (022) 2495 0363 Website: www.kopran.com CIN – L 24230 MH 1958 PLC 011078.
Works: • Village Savroli, Taluka: Khalapur, District: Raigad - 410 202. Tel.: (02192) 274500 / 335 / 337 • Fax: (02192) 274025

IndiGo stock to fly high if fuel prices cool off: Experts

NIKITA VASHIST
New Delhi, 4 August

A predicted strong revival in air passenger traffic, better cost management, route expansion, and fuel price cooling off may support InterGlobe Aviation's profitability in the medium to long term, analysts say.

They believe the company, which operates IndiGo airline, may potentially see a turnaround in fiscal year 2022-23 (FY23) if it continues to see better yield management and steady air fares, and maintains market leadership.

"We believe that the improving affordability, and pent-up demand of the last two years would emerge as a strong travel demand for next one year, and we expect a spike in air travel in the second half of the current fiscal (H2FY23). IndiGo, being the market leader, would enjoy this benefit, which in turn shall result in a turnaround in FY23 itself," said Mitul Shah, head of research at Reliance Securities, in a co-authored note with Sheryl Fernandes.

The brokerage has increased its revenue estimates by 22 per cent and 11 per cent for FY23 and FY24 respectively. It also raised its Ebitda (earnings before interest, tax, depreciation, amortisation, and rent), and net profit estimates by 23 per cent/7 per cent, and 216 per cent/18 per cent for FY23/FY24, respectively.

IndiGo's revenue increased by 328 per cent year-on-year (YoY), and 60 per cent quarter-on-quarter (QoQ) to ₹12,860 crore in June quarter of FY23 (Q1FY23), driven by increased capacity (up 145 per cent YoY) due to easing



WINDS OF CHANGE

Brokerage	Rating	Target price (in ₹)
Reliance Securities	Buy	2,550
Prabhudas Lilladher	Hold	1,900
Kotak Institutional Equities	Buy	2,710
Edelweiss Securities	Buy	2,446
Elara Capital	Buy	2,415
Motilal Oswal Financial Services	Neutral	2,006

Source: Brokerage reports

of flight capacity restrictions and resumption of international travel.

Passenger yield came in at ₹5.24 (up 50 per cent YoY and 19 per cent QoQ).

Cost of available seat kilometre (CASK) for the quarter stood at ₹5.08 (down 9 per cent YoY but up 6 per cent QoQ), while revenue per available seat kilometre (RASK) stood at ₹4.69 (up 72 per cent YoY and 18 per cent QoQ). Passenger Load Factor (PLF) increased to 79.6 per cent.

"Yields surge was led by pent-up demand, especially in the international market. We anticipate yields to remain subdued in the near-term on seasonally weak sec-

ond quarter. However, they should remain strong in the long-run. Replacement of existing current engine option (CEO) with new engine option (NEO) by end of calendar year 2022 shall enhance yields further and decrease costs," said Jal Irani and Iqbal Khan, of Edelweiss Securities, in a note.

They added that while fleet addition in the near-term would be muted, it should rise sharply by 2024. IndiGo would be in a strong position to compete internationally with the addition of 40-45 extra long range (XLR) flights by 2027. The brokerage hiked FY23

despite strong tourist demand, corporate travel and network expansion, IndiGo's performance was impacted in Q1FY23 as higher fuel costs, and forex losses pulled down margins.

Thus, Elara Securities has reduced FY23 Ebitda by 17 per cent, and FY24 Ebitda by 4 per cent. "We assume FY24 ASKM capacity at 132 billion km from estimated 110 billion km in FY23. We reiterate 'Buy' with a lower target of ₹2,415," it said. Shares of the airline fell 2.8 per cent in the intraday trade on Thursday, but erased losses to end 0.24 per cent up at ₹1,980 on the BSE. In comparison, the BSE Sensex ended 0.09 per cent lower.

and FY24 Ebitda estimates by 4 per cent and 5 per cent, with higher target of ₹2,446.

Motilal Oswal Financial Services expected the international market to grow faster than the domestic market, touching 40 per cent of IndiGo's total share over the next five years.

Analysts said that given the airline's versatile fleet and coverage, IndiGo has a lot of options to operate several routes in the domestic market.

That said, analysts cautioned against increased competition, along with macro-economy related uncertainties."

The resurgence of Air India, SpiceJet, and Jet Airways, along with new player Akasa Air, will reduce IndiGo's market share going forward. We have lowered our target price to ₹2,006, and maintain 'Neutral' rating owing to limited upside from current levels," MOFSL said.

Despite strong tourist demand, corporate travel, network expansion and yield improvement, IndiGo's performance was impacted in Q1FY23 as higher fuel costs, and forex losses pulled down margins.

Thus, Elara Securities has reduced FY23 Ebitda by 17 per cent, and FY24 Ebitda by 4 per cent. "We assume FY24 ASKM capacity at 132 billion km from estimated 110 billion km in FY23. We reiterate 'Buy' with a lower target of ₹2,415," it said.

Shares of the airline fell 2.8 per cent in the intraday trade on Thursday, but erased losses to end 0.24 per cent up at ₹1,980 on the BSE. In comparison, the BSE Sensex ended 0.09 per cent lower.

Missed ITR deadline? You can still file it, but there's a catch

A penalty will be levied and you won't be able to carry forward losses under certain heads

BINDISHA SARANG

Taxpayers who missed the July 31, 2022 deadline of filing Income-Tax Return (ITR) may file a belated return. A belated return can be filed for a previous year at any time three months before the expiry of the relevant assessment year, or before completion of assessment, whichever is earlier.

Hence, the effective date for filing a belated return for assessment year (AY) 2022-23 is December 31, 2022.

Consequences of late filing

In Budget 2021, the government reduced the time limit for filing belated ITR from March 31 to December 31.

Deepak Jain, chief executive, TaxManager.in says, "An amendment has been made in Section 234F. The maximum penalty of ₹5,000 will be levied if ITR is filed by December 31. If the taxpayer's total income is less than ₹5 lakh, the penalty won't exceed ₹1,000." Those who file a belated return after December 31 will have to pay a higher fine of ₹10,000.

A taxpayer who files a belated ITR loses several benefits. Soayib Qureshi, associate partner, PSL Advocates & Solicitors, says, "The taxpayer can't carry forward the losses arising from capital gains or from business or profession."

Losses can't be carried forward even if taxes were paid on time. Jain says, "The exception to this rule is loss from house property, which can be carried forward even in the case of a belated return."

Qureshi adds, "The taxpayer will also have to pay interest under Section 234A at 1 per cent per month, or part thereof, on tax due until the payment of taxes."

If the assessee is entitled to refund of the taxes prepaid during the financial year (such as tax deducted at source, tax collected at source, or advance tax), interest on the refund is computed from April 1 of the relevant assessment year if ITR is filed on time. Naveen Wadhwa, deputy general manager, Taxmann, says, "In the case

DIFFERENCE BETWEEN UPDATED & BELATED ITRs

UPDATED RETURN	BELATED RETURN
▶ An updated income tax return can be filed within 24 months from the end of the assessment year	▶ A belated return has to be filed on or before three months prior to the end of the relevant assessment year, or completion of assessment, whichever is earlier
▶ The updated return can't be a return of loss	▶ In case of a belated return, it can be a return of loss
▶ A person can file an updated return, irrespective of whether he has or hasn't furnished an original return	▶ A person can only furnish a belated return provided he hasn't furnished the original return within the due date under Section 139(i)
▶ An updated ITR can't be filed in certain cases where search and seizure, etc. have been initiated	▶ No additional tax liability is applicable on filing of an updated return (only additional interest under Section 234A and late fees under Section 234F)
▶ Additional tax is applicable on filing of updated return	▶ No such restrictions apply in the case of filing belated returns

of a belated return, interest on refund is calculated from the actual date of filing of return."

Big trouble for serial non-filers

Serial non-filers may have to face serious consequences. Wadhwa says, "They will not be granted tax refund. Interest and late fees will be levied. Prosecution could be launched under Section 276CC. They could also be subjected to higher TDS."

A proposal was introduced in last year's Budget, according to which non-filers (who had not filed their tax returns in the two years immediately before the one in which tax is to be deducted) will have to pay TDS at 5 per cent or twice the normal rate. Wadhwa says, "In financial year 2022-23, TDS will be levied at a higher rate if the taxpayer has not filed the return for AY 2021-22 (financial year 2020-21), and that person's aggregate

of tax deducted and collected at source for 2020-21 is ₹50,000." A person who couldn't file ITR in previous years due to genuine difficulty can apply for condonation of delay and file ITR once he gets

the permission.

Updated ITR

The Finance Act 2022 inserted subsection (8A) in Section 139 to enable the filing of updated return, which has a bearing on belated ITRs. Suresh Surana, RSM India says, "Under Section 139(8A) of the I-T Act, any person, whether or not he has furnished a return, may furnish an updated return of his income, or the income of any other person in respect of which he is assessable under the I-T Act, within 24 months from the end of the assessment year, subject to certain conditions and on payment of additional tax."

Maneet Pal Singh, partner, I.P. Pasricha & Co says, "ITR-U (U stands for updated) can be filed for the last two years whereas belated return relates to a specific assessment year. An assessee who files a belated return can claim a refund. One who files ITR-U can't."

Things to note

While furnishing belated ITR, select the option 'Filed under Section 139(4)'—After the due date'. Remember that a belated return filed under Section 139(4) can be revised.

Aditya Birla Capital Limited

PROTECTING INVESTING FINANCING ADVISING

Regd. Office: Indian Rayon Compound, Veraval - 362 266, Gujarat | Tel: 91 2876 243257 | Fax: 91 2876 243220
CIN: L67120GJ2007PLC058890 | www.adityabirlacapital.com | abc.secretarial@adityabirlacapital.com

AN EXTRACT OF THE CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

(₹ crore except per share data)

Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
	30 th June 2022 (Unaudited)	31 st March 2022 (Audited)	30 th June 2021 (Unaudited)
Total Revenue from Operations	5,590.28	22,229.91	4,298.99
Net Profit for the period Before Tax	613.68	2,286.72	397.62
Net Profit for the period After Tax (including Non-Controlling Interest)	423.82	1,660.07	270.34
Net Profit for the period After Tax attributable to the Owners of the Company	429.47	1,705.97	302.03
Total Comprehensive Income for the period attributable to Owners of Company [Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	359.00	1,702.43	290.27
Paid-Up Equity Share Capital (Face Value of ₹10 each)	2,416.51	2,416.31	2,415.44
Earnings per Share of ₹10 each (∧ - not annualised)			
(a) Basic - (₹)	1.78∧	7.06	1.25∧
(b) Diluted - (₹)	1.78∧	7.05	1.25∧

Notes:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company, at their Meetings held on 3rd August, 2022.
- The standalone financial results are available at Company's website viz. www.adityabirlacapital.com and on the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com). Key Standalone financial information is as indicated below:

(₹ crore)

Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
	30 th June 2022 (Unaudited)	31 st March 2022 (Audited)	30 th June 2021 (Unaudited)
Revenue from Operations	7.82	452.71	41.73
Profit/ (Loss) for the period Before Tax	0.18	419.05	35.17
Profit/ (Loss) for the period After Tax	1.71	344.69	26.49
Total Comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	1.67	344.72	26.45

- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results is available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.adityabirlacapital.com

For and on behalf of the Board of Directors of Aditya Birla Capital Limited

Arun Adhikari
Director
DIN: 00591057

Place: Mumbai
Date: 3rd August, 2022

An Aditya Birla Group Company

SBI
Transaction Banking Department, Corporate Centre, 2nd Floor, Mafatal Centre, Nariman Point, Mumbai - 400021

Request For Proposal for Procuring, Processing and Personalisation of Cards and Services.

State Bank of India has issued a 'Request For Proposal' for Procuring, Processing and Personalisation of Cards and Services. Please refer <https://etender.sbi> or 'Procurement News' at SBI website bank.sbi.

Place: Mumbai
Date: 05.08.2022
Dy. General Manger (Cards)

Kopran Limited
Regd. Office: Parijat House, 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400 018.
CIN: L24230MH1958PLC011078
Website: www.kopran.com, Email ID: investors@kopran.com,
Tel. No.: 022-43661111 Fax No.: 022-24950363

NOTICE OF 63rd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), BOOK CLOSURE DATES AND FINAL DIVIDEND

- Members of Kopran Limited may please note that the 63rd Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) on **Monday, 29th day of August, 2022 at 11:30 A.M. (IST)**, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act), the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR), read with General Circular No. 2/2022 dated 05.05.2022 & other circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI circular dated 13.05.2022, to transact the businesses that will be set forth in the Notice of the AGM.
 - Members may also please note that pursuant to the provisions of Section 91 of the Act read with relevant rules and Regulation 42 of SEBI (LODR), the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed for the purpose of AGM & Dividend from **Monday, 8th day of August, 2022 to Wednesday, 10th day of August, 2022 (both days inclusive)**. The Board of Directors in their meeting held on 27th day of May, 2022 has recommended a final dividend of Rs. 3/- per equity share of face value of Rs. 10/- for the financial year 2021-22, subject to approval of shareholders at the ensuing 63rd AGM.
 - In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and Annual Report 2021-22 will be sent only through electronic mode to those members whose email addresses are registered with the RTA/ Depository Participant(s). The Notice of the 63rd AGM and Annual Report 2021-22 will also be available on the Company's website at www.kopran.com, on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of e-voting service provider i.e. National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.
 - Manner of casting vote(s) through e-voting:
 - Members will have an opportunity to cast their vote(s) remotely on the businesses as set forth in Notice of the AGM either through remote e-voting prior to the AGM or set forth in physical mode: SEBI vide its circular dated 3rd November, 2021 has mandated registration of PAN, KYC details including e-mail, bank details and nomination details. Members are requested to submit the aforesaid details with the Registrar and Transfer Agent (RTA) of the Company i.e. Bigshare Services Pvt. Ltd by sending duly filled form ISR-1 (available at <https://www.bigshareonline.com/Resources.aspx>) and other relevant forms at Bigshare Services Pvt. Ltd, Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093, Maharashtra (India).
 - Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting and e-voting during the AGM.
- This notice is issued for the information and benefit of all the members of the Company and in compliance with the applicable circulars of MCA and SEBI.
- For and on behalf of KOPRAN LIMITED
sd/-
Sunil Sodhani
Company Secretary
- Date: 4th August, 2022
Place: Mumbai

SALASAR SALASAR TECHNO ENGINEERING LIMITED
Building a stronger future

CIN: L23201DL2001PLC174076
Regd. Off: E-20, South Extension-I, New Delhi- 110049
Tel: +91-11-41648566/8577; Website: www.salasar techno.com

NOTICE

Notice is hereby given that, pursuant to Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 (LODR), a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 09th August 2022 through video conferencing inter-alia, to consider and approve the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended 30th June, 2022.

In accordance with Regulation 46(2) and 47(2) of LODR, the details of the said meeting are also available on website of the Company viz. <http://www.salasar techno.com> as well as on the website of Stock Exchanges at <http://www.bseindia.com> and at <http://www.nseindia.com>

By order of the Board of Directors
For Salasar Techno Engineering Limited
sd/-
(Rahul Rastogi)
Company Secretary

Date: 04.08.2022
Place: New Delhi

Indian Overseas Bank
Information Technology Department
Central Office: 763, ANNA SALA, CHENNAI-600002
www.ioib.in

Indian Overseas Bank (IOB) invites bids for the following:
REQUEST FOR PROPOSAL FOR SELECTION OF SERVICE PROVIDER FOR ANTI PHISHING / ANTI ROGUE APPS SERVICES FOR 3 YEAR PERIOD
RFP REFERENCE NUMBER: RFP/ITD/006/22-23 DATED 30.07.2022

The RFP document for the above tender is available in bank's e-tendering website <https://iobtenders.auctiontiger.net> & www.ioib.in
For RFP details and future amendments, if any, keep referring to the following website <https://iobtenders.auctiontiger.net>.

Genus Power Infrastructures Limited
(Registered Office: G-123, Sector-63, Noida-201307, Uttar Pradesh)
(Tel: +91-120-2281999; E-mail: cs@genus.in; Web: www.genuspwr.com; CIN: L51909UP1992PLC051997)

Notice of the 30th Annual General Meeting, Book Closure and E-Voting Information

Notice is hereby given that the 30th Annual General Meeting ("AGM") of the Members of Genus Power Infrastructures Limited ("Company") will be held on Thursday, September 08, 2022 at 3:30 p.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, read with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the SEBI, in this regard (Collectively referred to as "applicable circulars") to transact the business as set forth in the Notice of AGM. In accordance with the applicable circulars, the Notice of AGM and Annual Report for the financial year 2021-22 will be sent to all those members of the Company, whose email addresses are registered with the Company/RTA/Depository Participant(s). The aforesaid documents shall also be available on website of the Company at www.genuspwr.com, website of the Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com and website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

Members are requested to contact the Depository Participants in case of shares held in electronic form or the Company's Registrar and Transfer Agent ("RTA"), in case the shares are held in physical form for registering/validating/updating their email address and mobile nos. In case of any queries, Members may write to "nichetechnl@nichetechnl.com". Members who have not registered their e-mail address may temporarily get their email address and mobile number registered with the Company, by sending an e-mail request to the email id "cs@genus.in" along with scanned copy of the signed request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client Master copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical folio. Members holding shares as on the cut-off date i.e. September 01, 2022 (including Members, who are holding shares in physical form or who have not registered their email addresses with the Company) may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of AGM through remote e-voting or e-voting during the AGM by following the procedures/instructions, mentioned in the Notice of the AGM. The detailed procedure or instructions for e-voting and joining the AGM are provided in the notice of AGM. Please read the instructions mentioned in the notice of the AGM before exercising your vote.

The Board of Directors has recommended a dividend of Re.0.25 (Twenty Five paise) per equity share of face value of Re.1/- each (25% of the face value) for the FY 2021-22 to the Members for their approval. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 02, 2022 to Thursday, September 08, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM and for determining the entitlement of Members to the dividend. The dividend, once approved by the Members in the ensuing AGM, will be paid on or before October 07, 2022 to those Members whose name appears in the Register of Members as of the close of business hours on Thursday, September 01, 2022 subject to deduction of tax at source, where applicable. The dividend will be paid through various online transfer modes to the Members who have updated their bank account details. For Members who have not updated their bank account details, dividend warrant/check will be sent to their registered address, subject to availability of postal services. To avoid delay in receiving dividend directly in bank account, Members are requested to update their bank details with their Depository Participants, where shares are held in dematerialised mode, and with the RTA/Company, where the shares are held in physical mode.

For Genus Power Infrastructures Limited
Ankit Jhanjhari
Company Secretary

Place : Jaipur
Dated : August 4, 2022

Genus Power Infrastructures Limited
(Registered Office: G-123, Sector-63, Noida-201307, Uttar Pradesh)
(Tel: +91-120-2281999; E-mail: cs@genus.in; Web: www.genuspwr.com; CIN: L51909UP1992PLC051997)

Notice of the 30th Annual General Meeting, Book Closure and E-Voting Information

Notice is hereby given that the 30th Annual General Meeting ("AGM") of the Members of Genus Power Infrastructures Limited ("Company") will be held on Thursday, September 08, 2022 at 3:30 p.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, read with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the SEBI, in this regard (Collectively referred to as "applicable circulars") to transact the business as set forth in the Notice of AGM. In accordance with the applicable circulars, the Notice of AGM and Annual Report for the financial year 2021-22 will be sent to all those members of the Company, whose email addresses are registered with the Company/RTA/Depository Participant(s). The aforesaid documents shall also be available on website of the Company at www.genuspwr.com, website of the Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com and website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

Members are requested to contact the Depository Participants in case of shares held in electronic form or the Company's Registrar and Transfer Agent ("RTA"), in case the shares are held in physical form for registering/validating/updating their email address and mobile nos. In case of any queries, Members may write to "nichetechnl@nichetechnl.com". Members who have not registered their e-mail address may temporarily get their email address and mobile number registered with the Company, by sending an e-mail request to the email id "cs@genus.in" along with scanned copy of the signed request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client Master copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical folio. Members holding shares as on the cut-off date i.e. September 01, 2022 (including Members, who are holding shares in physical form or who have not registered their email addresses with the Company) may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of AGM through remote e-voting or e-voting during the AGM by following the procedures/instructions, mentioned in the Notice of the AGM. The detailed procedure or instructions for e-voting and joining the AGM are provided in the notice of AGM. Please read the instructions mentioned in the notice of the AGM before exercising your vote.

The Board of Directors has recommended a dividend of Re.0.25 (Twenty Five paise) per equity share of face value of Re.1/- each (25% of the face value) for the FY 2021-22 to the Members for their approval. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 02, 2022 to Thursday, September 08, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM and for determining the entitlement of Members to the dividend. The dividend, once approved by the Members in the ensuing AGM, will be paid on or before October 07, 2022 to those Members whose name appears in the Register of Members as of the close of business hours on Thursday, September 01, 2022 subject to deduction of tax at source, where applicable. The dividend will be paid through various online transfer modes to the Members who have updated their bank account details. For Members who have not updated their bank account details, dividend warrant/check will be sent to their registered address, subject to availability of postal services. To avoid delay in receiving dividend directly in bank account, Members are requested to update their bank details with their Depository Participants, where shares are held in dematerialised mode, and with the RTA/Company, where the shares are held in physical mode.

For Genus Power Infrastructures Limited
Ankit Jhanjhari
Company Secretary

Place : Jaipur
Dated : August 4, 2022

